

प्रकरण - सहावे  
निष्कर्ष व शिफारशी

**प्रास्ताविक -**  
=====

संशोधनाची गृहितके व उद्दिष्टे डोक्यातमोर ठेऊन संशोधकाने कार्यवाही केली व उत्तर चाचणी दिली. त्याच्या संकलित माहितीचे विश्लेषण चित्र स्पाने मांडल्यानंतर संशोधनाच्या उद्दिष्टानुसार मिळालेली माहितीचे निष्कर्ष काढणे आवश्यक होते. त्याच प्रमाणे इतर संशोधकांना या विषयातसंबंधी संशोधनात द्विशा मिळावी या उद्देशाने हे "निष्कर्ष व शिफारशी" निहिले आहेत.

या प्रकरणात संकलित माहितीवर्सन मुलाखत घेतलेल्या शिक्षकांचे व चाचणी गुणातील विस्मरणाची संकल्पनाच्या धारणे बाबतचे सविस्तर निष्कर्ष संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार मांडले आहेत. गणित अध्ययन मतीमंद असणा-या मुलांच्या धारणावाढीसाठी अध्यापन करताना विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी अध्यापकानी काय करावे याची थोडक्यात माहिती, कच्चा मुलांच्या धारणावाढीसाठी उपाययोजना या भागात दिली आहे. संशोधनाची परिकल्पना कितपत यशस्वी झाली, तसेच संशोधनाची उद्दिष्टे संशोधन प्रकल्पातून कितपत साध्य झाली याचीही चर्चा केली आहे. शेवटी गणित अध्यापन करणा-या शिक्षकांनी धारणावाढी-साठी काय करावे यासाठी शिक्षकांसाठी शिफारशी केल्या आहेत व नंतर पुढील संशोधनाताठी काही विष्यांच्या नोंदी करण्याचा प्रयत्न केला आहे.

**निष्कर्ष -**  
=====

रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता पाचवीला गणित विषयाचे अध्यापन करणा-या पंचवीस शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे पृथःकरण प्रकरण पाचमध्ये केले आहे. तसेच विधार्थ्यांच्या उत्तर चाचणीवर्सन मिळालेल्या गुणांचे पृथःकरण केलेले आहे. मिळालेली माहिती व संशोधनाची उद्दिष्टे यावर्सन संशोधकानी पुढील प्रमाणे निष्कर्ष काढले आहेत.

- १] "अपूर्णक" ही संज्ञा अधिक विस्मरणीय आहे, हे आढळून आले. सर्वाधिक शिक्षकांच्या मते [३२%] अग्रकमाने ही संज्ञा विस्मरणीय आहे. त्या खालेखाल "दशामान परिमाणे" ही संज्ञा विस्मरणीय आहे, हे मत २०% शिक्षकानी मांडले आहेत.
- २] मुलाखत घेतलेल्या व पाचवीला गणित अध्यापन करणा-या शिक्षकांपैकी ६०% शिक्षक पदवीधर होते. उरलेले ४०% शिक्षक पदवीधर नव्हते.
- ३] पदवीधर ६०% शिक्षकांपैकी २४% शिक्षक विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. उरलेले ३६% शिक्षक कला शाखेचे पदवीधर होते. विधान पदवीधरांचे प्रमाणे तुलनात्मक दृष्ट्या कमी आढळले.
- ४] स्कूण ६०% पदवीधर शिक्षकांपैकी ४४% शिक्षक प्रशिक्षित पदवीधर होते. उरलेले १६% शिक्षकही पदवीधर होते. मात्र त्यानी प्रशिक्षणाची बी.स्ड. ही पदवीधारणा केलेली नाही. ते डी.स्ड. पदवीधारक होते.
- ५] पाचवीला अध्यापन करणा-या शिक्षकांपैकी दहा वर्षांहून अधिक अनुभव असणा-या शिक्षकांची संख्या ८०% होती. या अनुभवी शिक्षकांकडे गणिताचे अध्यापन होते ही चांगली बाब आहे.
- ६] नियंत्रित गटातील ३२% विद्यार्थी उत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झाले. हा क्लूप्ट्या न वापरल्याबद्या परिणाम आहे. या उलट क्लूप्ट्यांचा वापर केल्यामुळे फक्त १२% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले हा क्लूप्ट्यांचा वापराने पडलेला फरक आहे.
- ७] क्लूप्ट्यांचा वापर केल्याने ५२% विद्यार्थ्यांना ६०% हून अधिक गुण मिळाले मात्र क्लूप्ट्यांचा वापर न केलेल्या विद्यार्थ्यांचि ६०% हून अधिक गुण मिळविण्यासाठींची संख्या १६% होती. यावरून क्लूप्ट्यांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे गुणांक वाढल्याचे आढळले.
- ८] अपूर्णक या संज्ञेच्या चाचणीत ५०% पेक्षा जास्त गुण मिळविणा-या प्रायोगिक गटातील विद्यार्थ्यांची संख्या ५६% होती. नियंत्रित गटामध्ये ही संख्या ४८% होती. क्लूप्ट्या वापरामुळे ८% इतका फरक पडलेला आढळला.
- ९] विभाजक व मूळ अवयव या संज्ञेच्या प्राविण्य अंकामध्ये शोकडा ५० पेक्षा

जास्त गुण मिळविणारे प्रायोगिक गटामध्ये ४०% विद्यार्थी होते तर नियंत्रित गटाचे २०% विद्यार्थी होते. म्हणजे संशोधकांनी या सऱ्जेच्या धारणोसाठी वापरलेल्या आदर्श तक्ते व उदाहरणांचा सराव या क्लृप्त्या प्रभावी ठरल्या.

१०] "दशमान परिमाणे" या सऱ्जेची धारणा ८८% विद्यार्थ्यांनी झाली. या उलट नियंत्रित गटामध्ये ही संख्या ४०% होती. क्लृप्त्याचा वापराचा हा फरक होता. पण ही संज्ञा विस्मरणीय आहे असे २०% शिक्षकांनी अग्रक्रमाने सांगितले होते. तरीही क्लृप्त्यांचा परिणाम धारणा होण्यावर चांगला झाला.

११] "रेषा, रैकरण व रेषाखंड" ह्या सऱ्जेच्या प्रतिकृती, फ्लकावर आकृती व सराव याचा चांगलाच परिणाम आढळून आला. त्यात ४०% विद्यार्थ्यांनी ५०% पेक्षा जास्त गुण मिळविलेले होते. यावरून या क्लृप्त्या वापराने धारणा चांगली झाल्याचे आढळले.

१२] "स्कमान पद्धदत" सऱ्जेबाबत क्लृप्त्यांचा परिणाम काहीही दिसून आला नाही. नेहमीच्या अध्यापन पद्धदतीने जेवढी धारणा होते तेवढीच धारणा क्लृप्त्या वापराने झालेली दिसली. उदाहरणांच्या पाय-या करणे ही क्लृप्ती प्रभावी ठरली नाही.

१३] शोकडेवारी, आयताचे क्षेत्रफल व कोनमापन ह्या संज्ञासाठी क्लृप्त्यांच्या वापराचा परिणाम अनुक्रमे फक्त ४%, ४% व ८% इतका फलक आढळला. या क्लृप्त्यांची धारणा अधिक चांगली झालेली दिसून आली नाही.

१४] चौकोन या सऱ्जेसाठी प्रतिकृती, तक्ते व मुलांना सराव देणे, ह्या क्लृप्त्यांचा चांगला परिणाम झाला. यामध्ये ५०% पेक्षा अधिक गुण मिळविणारांची संख्या ४८% होती तर नियंत्रित गटातील २०% विद्यार्थ्यांना ५०% हून अधिक गुण मिळाले. चौकोन सऱ्जेच्या धारणोसाठी वापरलेल्या क्लृप्त्या प्रभावी ठरल्या.

१५] "घन" सऱ्जेच्या बाबतीत ५०% पेक्षा अधिक गुण १२% विद्यार्थ्यांना मिळाले. या सऱ्जेसाठी वापरलेल्या प्रतिकृती तक्ते ह्या क्लृप्त्यांचा परिणाम चांगला झाला.

१६] उत्तर घारणीत विधार्थ्यना अनुक्रमे दशमान परिमाणे, अपूर्णक, आयताचे क्षेत्रफळ, संज्ञांना ८८%, ५६%, ६०% या मिळालेल्या प्राप्तांकाचा विचार करता या संज्ञाची धारणा अधिक चांगली होते. संशोधकाने दशमान परिमाणे व अपूर्णक या संज्ञासाठी व्यवहारिक उदाहरणांचा वापर व सरांव केला. घन, शोकडेवारी या संज्ञाची धारणा अधिक परिणामकारक होत नाही. यावस्तु धारणा झालेल्या संज्ञाच्या मानाने या संज्ञा विस्मरणीय आहेत. संशोधकाने वापरलेल्या क्लृप्त्या प्रभावी ठरत्या नाहीत.

१७]

१७] घन, शोकडेवारी व एकमान पद्धदत या संज्ञा विस्मरणीय आहेत. या संज्ञासाठी संशोधकाने वापरलेल्या क्लृप्त्यांचा चांगला प्रभाव पडला नाही. या संज्ञासाठी अन्य दुस-या क्लृप्त्या वापरण्याची गरज आहे.

१८] विस्मरणीय म्हणून निवडलेल्या दहा संज्ञापैकी दशमान परिमाणे, अपूर्णक, आयताचे क्षेत्रफळ, रेषा किरण रेषाखंड विभाजक -मूळ अवयव या पाच संज्ञाची [५०% संज्ञाची] धारणा अधिक चांगली झालेली आहे. घन, एकमान पद्धदत, शोकडेवारी कोन-मापन या चार संज्ञाची [४०% संज्ञांची] धारणा कमी प्रमाणात झाली. एकमान पद्धदत ह्या संज्ञाच्या बाबतीत प्रायोगिक गट व नियंत्रित गट यामध्ये काहीही फरक आढळला नाही.

१९] नेहमीच्या अध्यापन पद्धतीच्या तुलनेने क्लृप्त्या वापर पद्धतीने विवर्धी व अध्यापक यांच्यातील सुसंवादाचा, धारणोसाठी प्रभाव दिसून आला.

२०] क्लृप्त्या वापराने अध्यापनात चेतक बदल होत होता. यामुळे मुळे अध्यापनात रंगून जात-असल्याचे आढळले.

२१] प्रायोगिक गटातील विधार्थ्यचि प्राप्तांकाचे मध्यमान ३२.४८ होते तर नियंत्रित गटातील विधार्थ्यचि प्राप्तांकाचे मध्यमान २२.२८ आले. प्राप्तांकातील फरक शोकडा २०.४० आला. हा फरक क्लृप्ती वापराने आला/पडला.

२२] पारंपारिक अध्यापन पद्धतीने शिकविल्यानंतर त्याना पाचवीतील मुलांना उत्तर घारणीत मिळालेल्या गुणाचे मध्यमान ४४.५६ होते. याच मुलाचे इयत्ता ४८ीमधील गुणाचे मध्यमान ४५.५८ होते. यावस्तु पारंपारिक

त्रैदलीने धारणा होण्यात फरक पडत नाही.

२३] संशोधकांनी प्रायोगिक व नियंत्रित गटाचे काढलेले टी मूल्य ३.६९ आहे.

०.०१ स्तरावर हा मध्यमानातील फरक सार्थ [Significant] आहे.

स्फृष्टांचे प्रायोगिक व गटावरील वलूप्त्यांचा वापर धारणोसाठी परिणामकारक व उपयुक्त ठरला.

**शिफारशी-**

=====

संशोधकाने प्रायोगिक व नियंत्रित गटास स्वतः अध्यापन केले आहे.

प्रचलित पद्धतीने येणारे अनुभव क्लूप्त्यांचा वापर केल्यामुळे येणारे अनुभव हे

दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. गणित विषयाची अभिरुची मुलामध्ये

वाढविण्यासाठी गणितीय संज्ञाची धारणा अधिकारिक होणे गरजेहे आहे.

याताठी काय केले पाहिजे ? हे संशोधनाच्याद्वारे आलेल्या अनुभवावस्तु खाली माहिले आहे.

१] शिक्षकाने नवीन संबोधाच्या धारणोच्या दृष्टीने अध्यापन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे त्या संबोधाच्या संदर्भात पूर्वान किती आहे हे पहाण्यासाठी वष्टच्या सुस्वातीलाच नैदानिक चाचणारी देऊन मुलांच्या मधील कच्चे दुवे शांधून काढावेत.

२] त्यानंतर कच्चे दुवे घालवण्यासाठी कोणकोणात्या वलूप्त्यांचा वापरावया-च्या ते ठरवावे. यापैकी काढी क्लूप्त्या मध्ये अध्यापकाने स्वतः तयार कराव्यात व काही विद्यार्थ्यांच्याकडून तयार करून घ्याव्यात. उदा. चौकोन प्रकार, रेषा किरणा, रेषांड इ.

३] वलूप्त्यांच्या केव्हा वापरावयाच्या ? कोणात्या संवेसाठी वापरावयाच्या ? किती दपावयाच्या ? इत्यादी बाबीचे नियोजन करावे.

४] क्लूप्त्याचा वापर करीत अतताना विद्यार्थ्यांना अध्यापनात अधिकारिक तहभागी करून घ्यावे.

५] घटकांचे अध्यापन झाल्यानंतर संबोधार्दी धारणा कितपत झाली आहे हे पाहण्यासाठी घटक चाचण्या घ्याव्यात.

- ६] ज्या सज्जीची धारणा समाधानकारक झालेली नाही, त्यांची करणे शोधून उपाय योजना करावी. त्यासाठी पुन्हा केंद्र्या क्लृप्त्या वापर उपचारात्मक अध्यापन करावे.
- ७] संबोध धारणोसाठी आवश्यक असणा-या क्लृष्टीचे स्वस्य, वर्णन, कोणत्या विशिष्ट भागासाठी विस्मरण, क्लृप्ती वारण्याची पद्धती व तिची उपयुक्तता या घटकांचा विचार करून क्लृप्त्या तयार कराव्यात.
- ८] प्रभावी धारणा होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्वयं प्रभावी अध्यायनाची गोड्डी निर्माण करण्यासाठी व सरावासाठी काही उदाहरणे द्यावीत.
- ९] क्लृप्त्या वापर अध्यापन केल्यास मुळे अध्यापनात रंगून जातात. यामुळे अध्यापकास कर्गि-क्रिंणाचा प्रश्न उद्भवत नाही. तेह्वा अध्यापकानी क्लृप्त्या वापरसुने अध्यापन करावे.
- १०] स्कमान पद्धत या सज्जीची धारणा होण्यासाठी घरी सराव करणे या क्लृष्टीचा वापर करण्यारेवजी वर्गात सराव करणे ही क्लृप्ती वापरावी.
- ११] मागासलेल्या विद्यार्थ्यांकडे नेहमीच्या कर्वा अध्यापनात लक्ष द्यावे व उपचारात्मक अध्यापनात कठाक्षाने लक्ष द्यावे. असे केल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व संबोध धारणोसाठी मदत होईल.
- १२] प्रभावी धारणोसाठी विशिष्ट वर्गांता उपयुक्त ठरणा-या क्लृप्त्या संबंधीत शिक्षकांना माहीत होण्यासाठी चर्चा-सत्रे भरवावीत. त्यात साधक-बाधक चर्चा घ्यावी.
- १३] शिक्षकांना क्लृप्त्याच्या योग्य वापराचे सेवांतर्गत प्रशिक्षण द्यावे. विषय शिक्षक संघटनांनी या बाबतीत पुढाकार घ्यावा.
- १४] इयत्ता पाचवी साठी गणित हा विषय मूलभूत विषय असल्याने गणिताच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांकडे अध्यापणाचे काम द्यावे. व्या दृष्टीने शिक्षकांच्या नेमणूका घ्याव्यात.
- १५] गणित अध्यापनात व्यवहारातील उदाहरणांचा वापर करावा.

पुढील संशोधनासाठी शिफारशी

---

संशोधकाने इयत्ता ५ वी मधील गणितातील विस्मरणीय संज्ञांचा धारणावाढीसाठी क्लृप्त्यांचा परिणामांचा अभ्यास केला. या संशोधनाचा अभ्यास ग्रुमीण भागापुरता मर्यादीत आहे. पुढील संशोधन करण्यासाठी काही विषय सुचिविले आहेत.

- १] संशोधनातील प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून ग्रुमीण व शाहरी भागातील शाळामधील प्रायोगक्तेची तौलनिक परिणामकता पाहता येईल.
- २] धारणा वाढीसाठी क्लृप्त्यांचा वापर करून उदगामी आणि अवगामी पद्धतीच्या परिणामाचा तौलनीक अभ्यास
- ३] गणिताचे प्रशिक्षित पदवीधर व गणिताचे इतर शिक्षक यांचा संबोध धारणोच्या दृष्टीने क्लृप्त्याच्या परिणामक्तेचा तौलनीक अभ्यास
- ४] गणित अध्यापनात दृह-आव्य साधनांचा परिणामकारक उपयोग कसा करता येईल.
- ५] केवळ विद्यार्थी व केवळ विद्यार्थीनी या भिन्न लिंगावर प्रयोग करून प्रयोग पद्धतीचा तौलनीक विचार करता येईल.
- ६] इयत्ता पाचवीमधील दहा संज्ञा ऐवजी यापेक्षा जास्त संज्ञा घेऊन किंवा दुस-या विस्मरणीय संज्ञा घेऊन प्रायोगिकतेचा अभ्यास करता येईल.
- ७] इयत्ता पाचवी ऐवजी दुसरी इयत्ता घेऊन त्या इयत्तामधील गणिताच्या विस्मरणीय संज्ञाचा अभ्यास करता येईल.
- ८] आवर्तन गट ए पद्धतींचा वापर करून धारणोवर होणारा परिणाम पाहता येईल.
- ९] संशोधकाने पंचवीस-पंचवीस विद्यार्थ्यांचे दोन गट करून अभ्यास केला आणि त्यापेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन अभ्यास केल्यात संशोधनात अधिक विश्वसनीयता बनावा येईल.
- १०] व्यवहारिक उदाहरणांचा वापर करून धारणा व विस्मरण यावर होणारा क्लृप्त्यांचा परिणाम पाहणे.

संदर्भ-ग्रंथ

---

- १] आफळे, रा. रा. व बापट, भा. के. शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान.  
पुणे : श्री विद्या प्रकाशन १९७३. २३७ पृ.
- २] आबंदकर जयकुमार इ. अभिव शैक्षणिक मानसशास्त्र  
पुणे : श्री. लेखन वाचन भांडार, ठोकळ भवन, लक्ष्मी रस्ता  
१९७५. २५३-२६५ पृष्ठ.
- ३] बन्सी बिहारी पंडीत. शिक्षणातील संशोधन अभिकल्प  
पुणे : नूतन प्रकाशन १९८९. १ पृ.
- ४] बापट, श्री. गो. शैक्षणिक संशोधन पुण  
पुणे : नूतन प्रकाशन १९८६.
- ५] बापट भा. गो. मूल्यमापन आणि संख्याशास्त्र  
पुणे : दिल्ली प्रकाशन १९७३.
- ६] भिंताडे, वी. रा. शैक्षणिक संशोधन पद्धती  
पुणे : नूतन प्रकाशन, १९८९. १३-७०२ पृष्ठ.
- ७] दांडेकर, वा. ला. शैक्षणिक मूल्यमापन य संख्याशास्त्र  
पुणे : श्री विद्या प्रकाशन १९७४. ५५-५६ पृष्ठ.
- ८] दांडेकर वा. ना. शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र  
कोल्हापूर- मोर्ये प्रकाशन १९७२, १६५ पृ.
- ९] ग्रें. ल. रा. गणित क्ले शिक्षणावे  
पुणे : प्रकाशक श्री. ग. ल. ठोकळ १९६३.
- १०.] ग्रें. ल. रा. गणित अध्यापन पद्धती  
पुणे : श्री. विद्या प्रकाशन १९६८.

११) गृह्ण. टुच. रा. सर्वसामान्य अध्यापन पद्धती

पुणोः मार्डन बुक डेपो प्रकाशन

१२) गोगटे, श्री. ब. शिक्षणाविषयक मानसशास्त्र

पुणोः श्रो. विद्या प्रकाशन

१३) जगताप ह. ना. शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र

पुणोः नूतन प्रकाशन १९८८. १९१ पृ.

१४) जगताप, ह. न. गणित अध्यापन पद्धती

पुणोः नूतन प्रकाशन १९८७

१५) कदम, चा. प. शैक्षणिक संख्याशास्त्र

पुणोः नूतन प्रकाशन १९८९

१६) कुलकर्णी के. व्ही. शैक्षणिक मानसशास्त्र

पुणोः श्री विद्या प्रकाशन १९७७ २०३ पृ.

१७) खरात, अ. पा. प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र

पुणोः श्री विद्या प्रकाशन १९८२ २४८ पृ.

१८) महस्के टी. र. शैक्षणिक संख्याशास्त्र

पुणोः प्रज्ञा प्रकाशन १९८८ ३३-५० पृपृ.

१९) सोनार मधुकर. दृक-श्राव्य शिक्षण साहित्य तंत्र व पद्धती

पुणोः गो. य. राणे १९७० ५-८ पृपृ.

२०) सोरेन्सन हर्बर्ट. शिक्षणातील मानसशास्त्र

पुणोः श्री. विद्या प्रकाशन १९७६ ५५५ - ५६२ पृपृ.

२१) इयत्ता पाचवी पाठ्यपुस्तक

पुणोः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  
शिक्षण मंडळ

२२) कृती संशोधन

राज्य पातळीवरील बद्धिसंपात्र निवडक निबंध. महाराष्ट्र  
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.

English

- 1) Aiyangar N.K. The Teaching of Mathematics in New Education. Delhi  
(Delhi. A universal Publication, 1964)
- 3) Joyce, Bruce and well Marsha. Models of Teaching.  
(2<sup>nd</sup> ed)  
(New Delhi. Printice Hall of India.)
- 4) Sidhu Kumbir singh. The Teaching of Mathematics.  
(sterling publishers private limited New Delhi.)
- 2) Garrett Henry. "Statistics in psychology and Education"  
Vakils, feffer and simons Ltd.  
Hague Building, <sup>1</sup>Sprott- Road.  
Ballard Estate, Bombay- 400 038.

अप्रकाशित संदर्भ  
=====

- १] "इयत्ता मववीमधील विद्यार्थ्यांती घातांक या घटकावरील नैदानिक कसोटी तयार करणे"  
प्रभातार्ड प. निकम शिवाजी विद्यापीठ १९८९
- २] ह.ना. जगताप. व्यवहारी अपूर्णांकि नैदानिक कसोटी व उच्चारात्मक अध्यापन"  
सम. फिल पदवीसाठी पुणे विद्यापिठाला प्रबंध सादर.
- ३] चिंता सोहोनी. "वरीतील १२ वर्षांहून अधिक वय असलेल्या विविध बौद्धिक सतराच्या विद्यार्थ्यांच्या गणितातील संबोध निष्पत्तीवर स्वीकाराराभिमुख पदधतीमुळे होणा-या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास करणे."  
सम. फिल पदवीसाठी पुणे विद्यापिठास सादर केलेला प्रबंध.
- ४] यशवंत रामचंद्र देशपांडे. ऐम फिल पदवीसाठी पुणे विद्यापिठास सादर केलेला प्रबंध. १९९०

नियतकालिके  
=====

- १] शिक्षण संक्रमण डिसेंबर १९८६
- २] जीवन शिक्षण आँगस्ट १९८९
- ३] जीवन शिक्षण मार्च १९८६
- ४] शिक्षण आणि समाज रप्रिल-जून- १९८९
- ५] जीवन शिक्षण नोव्हेंबर ८३
- ६] भारतीय शिक्षण फेब्रुवारी ९०
- ७] जीवन शिक्षण मार्च ८५
- ८] भारतीय शिक्षण मे-जून ९०

## अ- प्रायोगिक गट

अ. नं	विद्यार्थ्यचे नाव	४ थी तील गणित गुणा	जन्मतारीख	वय
१	कु. मेघा अशोक विजितकर	८७	१४/१/८२	१०.७
२	कु. प्रणोति प्रदिप निकम	५०	२४/६/८२	१०.१
३	कु. अपर्णा अनंत मोहिते	८१	२७/२/८१	१०.५
४	कुमार. सुरेंद्र अनंत पाटणे	६८	२०/७/८१	१०.०
५	कु. प्रियांका रघुनाथ कारंडे	६७	५/६/८२	१०.२
६	कु. पाकीजा अब्दुल्ला तांबे	५७	२५/४/८१	१०.३
७	कु. अर्चना सुरेश पवार	५३	२/१०/८१	१०.१
८	कुमार. सचिन तुकाराम भेरवकर	५२	८/४/८०	११.३
९	कु. शुभांगी सुभाष कमलाकर	५१	९/१०/८१	१०.९
१०	कुमार भूषण हरशंद्र वारे	४९	९/१/८२	१०.७
११	कु. इलियास अकबर चिकटे	४९	११/१२/८०	१०.७
१२	कु. सोनाली गजानन मोलकर	४६	७/१०/८१	१०.८
१३	कुमार सुशिल केशव जाधव	४५	२८/४/८०	११.३
१४	कु. मर्टकीना युद्धसैन चिकटे	४२	२८/८/८१	१.११
१५	कु. प्रगति प्रभाकर धने	४०	११/१०/८०	१०.५
१६	कुमार. मंगेश शांताराम घाणोकर	४०	१०/१०/८०	११.८
१७	कु. भारती अर्जुन खेराडे	३७	१/१२/७९	१२.६
१८]	कु. भाग्यश्री मास्ती सावंत	३६	२/ ३/८१	१०.५
१९	कुमार नागेश नारायण सावंत	३६	१/२/८१	१०.६
२०	कुमार इमरून इलाक मुळानी	३५	२८/५/८०	११.२
२१	कु. मनिषा मसु देताई	२८	१/१/८०	११.६
२२	कुमार गौतम रामचंद्र सावंत	२७	१७/११/७९	१२.६
२३	कुमार कमलेश घंटकांत गुंड	२५	१५/६/८०	११.१
२४	कु. म्हैसन म.अल्ली शोकातन	२३	१/६/८८	१३.१
२५	कु. सुष्मा भागुराम सुर्वे	१६	४/१२/७९	१२.९

## ब नियंत्रित गाट

अ.नं.	विद्याध्याचे नाव	४ तील गणित गुण	जन्मतारीख	वय
१	कु. रशमी दिलीप साळुंखे.	१०	१८/४/८४	५०.३
२	कु. स्माली मास्ती शिंदे	५०	२/६/८२	९०.२
३	कु. मेघा मास्ती वारे	३६	१८/२/८१	१००.५
४	कु. सुवर्णा जगन्नाथ चव्हाणा	३७	२५/१०/७९	१००.७
५	कु. स्तिमता बबन सावंत	२९	३१/३/८१	१००.४
६	कुमार द्विपक राजाराम पाटील	४५	२६/१०/८१	१००.७
७	कुमार विजय अनंत सावंत	४१	५/९/८०	११०.९
८	कुमार नंदकुमार आत्माराम कदम	५०	३/४/८०	११०.४
९	कुमार सनिद म.अली.चिकटे	५८	१६/३/८१	१००.४
१०	" कृष्णा रघुनाथ जाधव	३७	४/९/८१	९०.१०
११	" श्रीधर दत्ताराम जाधव	५०	२९/१०/८०	१००.९
१२	" धूनंजय नंदकुमार मुळे	४३	१०/१२/८०	१००.७
१३	" सर्व तर्कराज द्वृसैन मुल्लाजी	२२	३/८/७९	११०.११
१४	" बारकू अर्जुन जाधव	२६	२६/६/७८	१३०.२
१५	कु. वनिता चितू जाधव	२४	२५/३/७९	१२०.४
१६	कुमारी बसूम दाऊद बेग	३०	१/९/८१	९०.१०
१७	कु. दिपाली रंजन संसारे	५५	२४/४/८१	१००.३
१८	कुमार सतीश यशवंत कुंभार	६८	२१/६/८०	११०.१
१९	" महेंद्र रामजी सावर्कर	२८	३०/८/८१	९०.११
२०	" अरविंद रामचंद्र कुंभार	५४	८/५/७८	१३०.२
२१	" विनायक तुकाराम साबवी	४५	१७/१/८२	९०.६
२२	" संजय स शांताराम साबवी	४९	२६/५/७८	१३०.
२३	कु. वनिता महादेव चव्हाणा	४६	२४/४/८०	११०.१
२४	" सुवर्णा सखाराम सावर्कर	६०	३/४/७९	१२०.३
२५	" संपदा स यशवंत वेलोडे	५८	२५/४/८१	१००.३

शिक्षकांची मुलाखत अनुसूची

- १] शाळेचे नांव व पत्ता \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- २] अध्यापकाचे संपूर्ण नांव \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ३] शौक्षणिक अहंता \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ४] व्यावसायिक अहंता \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ५] अध्यापन अनुभव \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ६] इयत्ता पाचवीला अध्यापन  
अनुभव \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ७] इयत्ता पाचवी गणित विषयाची चर्चास्त्रे  
कृतीस्त्रे भरवली किंवा हजर असल्याचे ठिकाण \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ८] त्या संबंधीची माहिती \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_
- ९] इयत्ता पाचवी गणितातील मुलांना विस्मरण  
होणा-या संकल्पना \_\_\_\_\_  
 विस्मरणीय संकल्पना आपण स्मरणात राहण्याताठी उपाय व कृती  
काय सूचवू इच्छिता.
- ११] वरील संकल्पना बाबत स्वतः वापरत असलेली  
शौक्षणिक साधने \_\_\_\_\_  
 स्वतः तयार केलेली शौक्षणिक साधने यांची नावे \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_

**मुलाखत धन्तवया अस्याभाषा। प्राप्ति।**

१२१

अ. क्र.	अध्यापकांचे नांव	शाळेचे नांव	शैक्ष. व व्याच- तायिक पात्रता		अध्यापन अनुभव	गणित अध्यापन अनुभव
			शैक्ष. व व्याच-	अध्यापन		
१	श्री. झाडे व्ही. सन.	नवभारत हायटकूल भरणे, ता. खेड	बी. स. डी. सद.	८ वर्षे	८ वर्षे	
२	श्री. जोशी सन. व्ही.	युनायेड हायटकूल चिपळगां	संस. सप्तसी. डी. सद.	२२ वर्षे	१५ वर्षे	
३	श्री. कांबळे व्ही. सम्.	न्यू इंगिलझ स्कूल बुरंबी, ता. संगमेश्वर.	संस. संस. सी. डी. सद.	७ वर्षे	३ वर्षे	
४	श्री. काढे संस. बी.	संल. पी. इंगिलझ स्कूल. खेड. ताखेड.	संप. संस. सी. बी. सद.	२ वर्षे	२ वर्षे	
५	श्री. पोवार आर. जी.	संल. पी. इंगिलझ स्कूल. खेड. ता. खेड	बी. स. डी. सद.	११ वर्षे	११ वर्षे	
६	श्री. मांजरेकर संस. के.	न्यू इंगिलझ स्कूल, देवसख ता. संगमेश्वर	संस. संस. सी. डी. सद	५ वर्षे	१ वर्षे	
७	संस. तामहाळकर वाय व्ही.	श्री. देव गो. कृ. विं मंदिर. गुहागर	संस. संस. सी. सप्तसी. सी.	२६ वर्षे	८ वर्षे	
८	श्री. पळसे संस. आर.	परांजे मोतीवाले हायटकूल, चिपळगां.	बी. संस. सी. बी. सद.	५ वर्षे	५ वर्षे	
९	श्री. कुलकर्णी सी. जी.	न्यू इंगिलझ स्कूल, मार्टिम्हाणे ता. चिपळगां.	संस. संस. सी. डी. सद.	१५ वर्षे	६ वर्षे	
१०	श्री. पाटील संस. जी.	माध्यमिक विधालय दाभोळ ता. दापोली.	संस. संस. सी. [ट्रेड]	२७ वर्षे	२० वर्षे	
११	संस. धारप सं. पी.	सं. जी. लू. हायटकूल, दोपोली. ता. दापोली संस. संस. सी. डी. सद	१६ वर्षे	१६ वर्षे		
१२	संस. गुप्ता स. डी.	मंदाल इंगिलझ मेडियम स्कूल दाघोली.	बी. स. बी. सद	४ वर्षे	४ वर्षे	
१३.	श्री. आवेदे स. पी.	श्रीमान चंद्रलाल सेठ हायटकूल ता. खेड	संस. संस. सी. बी. सद	१८ वर्षे	५ वर्षे	
१४	संस. थाते संस. व्ही.	जीवन विधाळा शाळा परपुराम. ता- चिपळगां.	संस. संस. सी. डी. सद	११ वर्षे	१२ वर्षे	
१५	संस. आरते झ. झे. के.	सं. जी. हायटकूल, दापोली.	बी. स. डी. सद	१० वर्षे	१० वर्षे	
१६	श्रीमती पाडळकर आर. के.	संस. के. पी. मुळेहे हायटकूल, कोळेहे.	संम. स. बी. सद.	< वर्षे	६ वर्षे	
१७.	श्री. लोकम जी. व्ही.	माध्यमिक विधालय कुमारवाणी ता. संगमेश्वर.	संम. स. बी. सद.	१७ वर्षे	१५ वर्षे	

मुलाखत घेतलेल्या अध्यापकांची यादी

122

अ. क्र.	अध्यापकाचे नांव	गाळेचे नांव	पौळ. व व्याच- साधिक पात्रता	अध्यापन अनुभव	गणित अध्यापन अनुभव
१८	तो. तंतारे रस. पी.	नवभारत हायस्कूल भरणे. ता. खेड	बी. स.डी. रद्द	८ कर्वे	३ वर्षे
१९	श्री. घैरुले रस. पी.	छमती शिवाजी विद्यालय, कामळे.	बी. रस. सी. बी. रद्द	५ कर्वे	३ वर्षे
		ता. चिपळ्या. T.			
२०	श्री. मोरे रस. सम	श्रीमान यंदुलाल शेठ हायस्कूल, खेड.	बी. रस. सी. बी. रद्द	८ कर्वे	४ वर्षे
२१	श्री. जाधव रस. के.	मिलिंद हायस्कूल, रामपूर ता. चिपळू	बी. स. बी. रद्द	१२ कर्वे	८ वर्षे
२२	श्रीमती बारटके पी. पी.	तती हायस्कूल, खेडा ता. चिपळू	बी. रस. सी. बी. रद्द	१८ कर्वे	५वर्षे
२३	श्री. पवार रस. सम.	रस. टी. डी. इंगलश मेडीयम स्कूल, केळ	बी. रस. सी. बी. रद्द	१८ कर्वे	५ वर्षे
२४	श्री. विचारे बी. व्ही.	वसंत शंकर देसाई हायस्कूल, आमुडे.	ता. चिपळू		
		ता. चिपळू			
२५	तो. पाटील स. स.	न्यू इंगलश स्कूल, सावँडे. ता. चिपळू	बी. स.डी. रद्द	१७ कर्वे	१३ वर्षे

इयत्ता ५ वी गणिता मधील अध्यपन- संकांची यादी

इयत्ता ५ वी गणित मधील विस्मरण होणा-या दहा संक्षा  
अभ्यासाताठी निवडल्या पुढील प्रमाणे-

१ ] अपूर्णार्कि

- अ] अपूर्णार्कि संक्षा वाचन- लेखन
- ब] अपूर्णार्कि छेद समान करणे- बेरीज वजाबाकी
- क] दशांशा अपूर्णार्किचे व्यवहारी अपूर्णार्कि  
सुमांतर.
- ड] दशांशा अपूर्णार्कि बेरीज वजाबाकी.
- इ] दशांशा अपूर्णार्कि गुणाकार भागाकार

२ ] भागाकार व मूळ अवयव-

- अ] भागाकार व मूळ अवयव पाडणे.
- ब] मसाचि लताचि.

३ ] रकमान पद्धत पटीची तुलना-

४ ] शोकडेवारी

- अ] शोकडेवारी संकल्पना.
- ब] व्यावहारिक उदाहरणे

५ ] दशमान परिमाणे-

- अ] लांबीची दशमान परिमाणे.
- ब] वजनाची दशमान परिमाणे
- क] द्रवमापनाची दशमान परिमाणे

६ ] रेषा, किरण व रेषाखंड-

७ ] आयताचे क्षेत्रफळ-

८ ] कोनमापन-

९ ] चौकोन रचना-

- अ] चौकोन संकल्पना
- ब] चौकोनाचे प्रकार

१० ] घन-

- अ] घन संकल्पना

ब] व्यावहारिक उदाहरणे